

Ref: CVL/SE/2020-21 5th November, 2020

To,	To,		
BSE Limited	National Stock Exchange of India Limited		
Phiroze Jeejeebhoy Towers,	Exchange Plaza, Bandra Kurla Complex,		
Dalal Street, Mumbai - 400 001.	Bandra (East), Mumbai - 400 051.		
Scrip Code: 511413	Symbol: CREST		
ISIN: INE559D01011	Series: EQ		

Dear Sir/Madam,

SUB: NEWSPAPER ADVERTISEMENT OF NOTICE OF BOARD MEETING OF THE COMPANY TO CONSIDER UN-AUDITED FINANCIAL RESULTS (STANDALONE AND CONSOLIDATED) FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED 30TH SEPTEMBER, 2020.

With reference to the captioned subject, we are enclosing herewith copy of newspaper advertisement published in Financial Express (English) and Mumbai Lakshadeep (Marathi) containing the Notice of Board Meeting of Crest Ventures Limited to be held on **Wednesday**, **11**th **November**, **2020**, to consider and approve the Un-audited Financial Results (Standalone and Consolidated) of the Company as per Indian Accounting Standards (Ind-AS) for the quarter and half year ended 30th September, 2020.

Kindly take the same on your records.

Thanking you.

Yours faithfully,

For Crest Ventures Limited

Namita Bapna Company Secretary

Encl.: as above

CORRIGENDUM

In the Board Meeting Notice of Jindal Photo

Limited which was published on 04.11.2020 in

this newspaper where Board Meeting date

should read as " 11" November, 2020" instead

JITF INFRALOGISTICS LIMITED

REGD. OFF.: A-1, UPSIDC INDL. AREA,

NANDGAON ROAD, KOSI KALAN,

DISTT. MATHURA - 281 403

CIN: L60231UP2008PLC069245

NOTICE

NOTICE pursuant to Regulation 47 of the

SEBI [Listing Obligations and Disdosure

Requirements), Regulations, 2015 is hereby

given that a meeting of Board of Directors of

the Company will be held on Thursday, 121

November, 2020 at Jindal ITF Centre, 28

Shivaji Marg, New Delhi - 110015, Inter-alia

of "11" October, 2020 "

Inconvenience caused is regretted

THURSDAY, NOVEMBER 5, 2020

Fax: 011-41834112 CIN: L31104DL1989PLC362504

NOTICE OF BOARD MEETING

Pursuant to Regulation 29 read with regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015, notice is hereby given that a meeting of the Board of Directors of 'JMG CORPORATION LIMITED" is scheduled to be held on Wednesday, 11th day of November, 2020 at J- 8, Green Park Extension, New Delhi-110016, at 12:00 P.M. inter-alia, to consider and approve un audited financial results for the second quarter ended on 30th September, 2020. The said notice may be accessed on Company's website: www.img-corp.in and may also be accessed on the Stock Exchange website: www.bseindia.com.

> For JMG CORPORATION LIMITED Nisha Kumari

Place: New Delhi (Company Secretary Date: 04.11.2020 M. No. ACS 44218

(1) HARRISONS MALAYALAM LIMITED Regd. Office: 24/1624, Bristow Road,

CIN COTTINE COCCUE el-mail:hmiltorp@harrisonsmalayalam.com

NOTICE

We baite swww.harnsons.malayalam.com

Notice is hereby given in compliance with Regulation 29 read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, that a meeting of the Board of Directors of the Company will be held on Thursday, November 12, 2020, to approve, inter alia, the Unaudited Financial Results for the Quarter and Half Year ended September 30, 2020.

This intimation is also available on the website of BSE Limited (www.bseindia.com) and National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com) where the Company's equity shares are listed and is also available on the the Company www.harrisonsmalayalam.com.

By order of the Board of Directors FOI HARRISONS MALAYALAM LIMITED

Coohin - 3 04.11.2020

Binu Thomas Company Secretary

UNITED DRILLING TOOLS LIMITED CIN - L29199DL1985PLC015796 Regd. Off.: 139A, First Floor, Antriksh

Bhawan, 22, Kasturba Gandhi Marg, New Delhi-110001 Phone No. 011-43502330, 0120-4842400, Fax.no. 0120-2462675

E-Mail id: compsect@udtltd.com, Website: www.udtltd.com NOTICE

Pursuant to Regulation 47 read with

Regulation 29 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements Regulations, 2015, a meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Thursday, 12" day of November, 2020 at 12:15 PM to inter-alia To consider and the approve un-audited

Financial Results of the Company for the 2nd quarter and half year ended 30° September, 2020 along with Limited Review Report of Statutory Auditors

This information is also available on the website of the company viz. www.udtltd.com and the website of the Stock Exchange where the Company's shares are listed viz. BSE Limited and national Stock Exchange of India

For United Drilling Tools Ltd

Place: Noida P.K. Ojha Date: 04.11.2020 Company Secretary



E-mail: cs@ankitmetal.com Corporate Office: SKP House, 132A, S. P. Mukherjee Road, Kolkata - 700 026 Phone No.: +91-33-4016 8000/8100; Fax: +91-33-40168107 CIN: L27101WB2002PLC094979;

Notice is hereby given pursuant to Regulation 47 of Securities and Exchange Board of India

(Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, that a meeting of the Board of Directors of the Company will be held on Thursday, 12th November, 2020, at Kolkata, inter-alia, to consider and approve the Un-audited Financia Results of the Company for the quarter and half year ended 30th September, 2020 The information is also available on the website

of the Company at www.ankitmetal.com and or the website of the Stock Exchanges i.e. www.nseindia.com and www.bseindia.com. For Ankit Metal & Power Limited

Place: Kolkata Vineeta Barmecha

Date: 4th November, 2020 (Company Secretary)

RCI INDUSTRIES & TECHNOLOGIES LIMITED

CIN: L74900DL1992PLC047055 Regd. Office: B-97, All Heavens Building, Wazirpur Ring Road, New Delhi - 110052 Phone: +91-11-27372194/97 E-mail: info@rclind.com Website: www.rciind.com

Notice is hereby given that pursuant to the

Regulation 29 read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (as amended from time to time), the meeting of the Board of Directors of the Company scheduled to be held on Thursday, the 12"day of November, 2020, inter alia, to consider and approve the Un-Audited Financial Results (Standalone & Consolidated) for the Quarter and Half Year ended 30" September, 2020.

This information is also available on the website of the Company a https://www.rciind.com/ as well as on the website of BSE http://www.bseindia.com/.

Further pursuant to the Code of Conduct to Regulate, Monitor and Report Trading b Designated Persons ("Code of Conduct" framed in accordance with SEBI (Prohibition of Insider Trading) Regulations, 2015, as amended from time to time, the "Trading Window" for dealing in shares of the Company, had already been closed from Thursday, 1" October, 2020 pursuant to our intimation dated 30" September, 2020 and shall continue to remain closed till the end of 48 hours after the announcement/declaration of Un-audited Financial Results (Standalone & Consolidated) of the Company for the

2020 to the . For RCI Industries and Technologies Limited JYOTI SHARMA

Quarter and Half year ended 30th September

COMPANY SECRETARY Place: New Delhi M. No. A5513 Date: 04.11.2020

s.in

financiale

NATIONAL GENERAL INDUSTRIES LTD. 3rd Floor, Surya Plaza, K-185/1, Sarai Julena, New Friends Colony, New Delhi-110025

NOTICE

NOTICE is hereby given that pursuant to clause 29 of the SEBI (LODR), Regulations, 2015, a meeting of the Board of Directors of the Company will be held on Thursday, the 12th day of November, 2020 at the Registered Office of the Company, inter-alia, to approve and take on record the unaudited financial results for the quarter and half year ended on 30th September, 2020. By order of the Board

For National General Industries Ltd. Place: New Delhi. Vandana Gupta

Date: 04.11.2020 Company Secretary

PANKAJ PIYUSH TRADE & INVESTMENT LIMITED Regd. Off.: 314, 3rd Floor, Opposite Plot No. 39, R. G. Mall. Sector-9, Rohini, New Delhi-110085 CIN: L65990DL1982PLC256291, PH NO-011-42804171, E-Mail: infopptinvestment@gmail.com, Website: www.pptinvestment.in

Notice is hereby given that Pursuant to Regulation 47(1)(a) read with regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, a meeting of Board of Directors of M/s Pankaj Plyush Trade & Investment Limited is scheduled to be held a Vednesday, 11th day of November, 2020 at 11:00 A.M t the registered office of the Company to consider an approve the Un-Audited Standalone Financial Results for ne Quarter & half year ended 30" September, 2020 and urther details will be available on the website of th Company i.e. www.potinyestment.in. and also on the website of stock exchange at www.bseindia.com. For Pankaj Piyush Trade & Investment Limited

Place: New Delhi Date: 04.11.2020

Kanika Arora Company Secretary

INDIA FINSEC LIMITED Regd Off.: D-16, First Floor, Above Icici Bank, Prashant Vihar, Sector-14, Rohini, Delhl-110085 CIN: L65923DL1994PLC060827. PH NO- 011-47096097.

E-Mail- indiafinsec@gmail.com, Website- www.indiafinsec.com NOTICE Pursuant to Regulation 47(1)(a) & 33 of SEBI

Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. Notice is hereby given that a meeting of Board of Directors of India Finsec Limited is scheduled to be held on Thursday, 12th day of November, 2020 at 4.00 p.m. at the registered office of the Company to consider and approve the Un-Audited (Standalone & Consolidated) Financial Results for the quarter/ half year ended September 30, 2020 along with any other matter with the permission of Chairman. For details visit http://www.indiafinsec.com/ investors-info/ & http://www.bseindia.com/ For India Finsec Limited

Vijay Kumar Dwivedi Place: Delhi Company Secretary

Date: 04.11.2020 M.No. A36168 Shalimar Wires Industries Limited CIN: L74140WB1996PLC081521

Registered Office: 25, Ganesh Chandra Avenue Kolkata - 700 013 Tel: 91-33-22349308/09/10, Fax: 91-33-22 email ID: kejriwal@shalimarwires.com

website: www.shalimarwires.com Notice is hereby given, pursuant to Regulatio 29 read with Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements

Regulations, 2015, that a meeting of the Board of Directors of the Company will be held on Wednesday, the 11th November, 2020 t consider and approve, inter-alia, the unaudite Financial results of the Company for the quarter ended 30th September, 2020. The information is also available on th Company's website at www.shalimarwires.com

For Shalimar Wires Industries Ltd. Place : Kolkata S.K. Kejriwal

and also on the website of the Stock Exchang

Date: 4th November, 2020 Company Secretary Tuni Textile Mills Limited

CIN: L17120MH1987PLC043996 Repd. Office: 63/71, Dadiseth Agiary Lane, 3rd Floor, Kalbadevi Road, Mumbai-400 002 NOTICE

Pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of SEBI LODR Regulations, 2015, NOTICE is hereby given that the meeting of Board of Directors of the Company will be held on Thursday, 12th day of November 2020 to consider approve and to take on record, inter-alia, the Un-audited Financial Results for 2nd quarter ended on 30th September 2020 This intimation is also available on the of the Company www.tunitextiles.com and on the we beite of BSE where the shares of the Company are listed viz. www.bseindia.com.

By Order of the Board For Tuni Textile Mills Limited Mamta Jain Company Secretary

Place : Mumbai Date: November 2, 2020

MPEX FERRO TECH LTD Read, Office: 35, C. R Avenue, 4th Floor, Kolkata-700012 Phone No. +91-33-22110225

Corporate Office: 'SKP HOUSE', 132A, S. P Mukherjee Road, Kolkata-700026 Phone No. +91-33-40168000/8100 Fax: +91-33-40168107 Website: www.impexferrotech.com. Email: cs@impexferrotech.com CIN: L27101WB1995PLC071996

Notice is hereby given pursuant to Regulation 47 of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, that a meeting of the Board of Directors of the Company will be held on Thursday, 12th November, 2020 at Kolkata, inter-alia, to consider and approve the Un-audited Financial Results of the Company for the quarter and year ended 30th September, 2020

The information is also available on the websit of the Company at www.impexferrotech.com and on the website of the Stock Exchanges i.e www.nseindia.com and www.bseindia.com.

For Impex Ferro Tech Limited

Richa Lath Date: 04.11.2020 (Company Secretary)

Place: Kolkata NOTICE FOR BOARD MEETING Pursuant to Regulation 29, 33, 47 and other

applicable Regulations of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015, notice is hereby given that a meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Wednesday, 11th day of November, 2020 at 4:45 P.M. via Video Conference to, consider and approve, inter-alia the un-audited standalone as well as consolidated quarterly financial results of the Company for the guarter ended on 30th September, 2020. Further complete details are available at the website of the Company i.e.

www.smcindiaonline.com. For SMC Global Securities Limited

(Suman Kumar) E.V.P. (Corporate Affairs) & Company Secretary Date: November 4, 2020 Place: New Delhi

Corporate Identity Number (CIN: L74899DL1994PLCO63609) Registered Office- 11/6B, Shanti Chamber, Pusa Road, New Delhi-110005 Ph: +91-11-30111000, 40753333 Fax: +91-11-25754365

E-mail: smc@smcindiaonline.com Website: www.smcindiaonline.com

Moneywise. Be wise. Place: Prayagraj Date: 05.11.2020 CIN: L74899DL1994PLC063609

ILOKESH MACHINES LIMITED

Regd: Office: B-29, EEIE, Stage – II, Balanagar, Hyderabad – 500 037 CIN: L29219TG1983PLC004319, Website: www.lokeshmachines.com E-mail: cosecy@lokeshmachines.com, Tel: +91-40-23079310

NOTICE

NOTICE is hereby given that Pursuant to Reg. 29(1)(a), Reg 33 and 47(1)(a) of the SEBI(LODR), Regulations, 2015 the Meeting of the Board of Directors of the Company will be held on Thursday, November 12, 2020 at the Registered office of the Company to consider, approve and take on record the Un-Audited Financial Results of the Company for the quarter and half-yearended on 30th September, 2020.

For LOKESH MACHINES LIMITED

Place: Hyderabad Date: 04th November, 2020

CREST

Matru Prasad Mishra Company Secretary

Registered Office: 111, Maker Chambers IV, 11th Floor, Nariman Point, Mumbai - 400021 CIN: L99999MH1982PLC102697

Tel: 022 - 4334 7000 Fax: 022 - 4334 7002 NOTICE

Regulations, 2015, meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Wednesday, 11th November, 2020, interalia, to consider, approve and take on record the Un-audited Financial Results (Standalone and Consolidated) of the Company for the guarter and half year ended 30th September, 2020.

For Crest Ventures Limited

Place: Mumbai Date: 4th November, 2020

Dhanvarsha DHANVARSHA FINVEST LIMITED

Registered Office: 2nd Floor, Bldg. No. 4, DJ House, Old Nagardas Road, Andheri (East), Mumbai - 400 069

CIN: L24231MH1994PLC334457

Notice is hereby given pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 that a meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Wednesday, November 11, 2020, through video conferencing inter-alia to consider and take on record the unaudited financial results (subject to limited review by the Auditors) for the guarter and

2020, that the Trading Window for dealing in securities of the Company shall remain closed Monday, September 28, 2020 up to two Trading Days after the date of declaration of the unaudited financial results for quarter and period ended September 30, 2020. By the Order of the Board of Directors

Place: Mumbai

Company Secretary Date: November 05, 2020



TIL LIMITED [CIN: L74999WB1974PLC041725]

Regd. Office: 1, Taratolla Road, Garden Reach, Kolkata-700 024 Tel: (033) 6633 2000/2845; Fax: (033) 2469 3731/2143 Website : www.tilindia.in

Pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, Notice is hereby given that a Meeting of the Board of Directors of TIL Limited ('the Company') is scheduled to be held on Thursday, 12th November, 2020, inter-alia, to consider and approve the Unaudited Financial Results of the Company for the second quarter and six months period ended on 30th September, 2020, of the financial year 2020-21, subject to Limited Review by the Statutory Auditors of the Company.

and Report Trading by Designated Persons, the trading window, which was closed on 1st October, 2020, shall remain closed till Saturday, 14th November, 2020 for the aforesaid purpose

www.tilindia.in and also on the websites of the Stock Exchanges viz., BSE Limited – www.bseindia.com and the National Stock Exchange of India Limited – www.nseindia.com.

Place : Kolkata

By Order of the Board Sekhar Bhattacharjee Company Secretary

Triveni Glass Ltd.

 Kanpur Road, Allahabad-211001 CIN: L26101UP1971PLC003491 Website: www.triveniglassItd.com Email: akd@triveniglassItd.com; Tel: 0532-2407325

conferencing(VC)/Other Audio Visual Means(OAVM) to transact the business as set out in the Notice of the AGM. The Company has sent the Notice of AGM and Annual Report for FY 2019-20 on or before November 4, 2020 through electronic mode to members whose email addresses are registered with the Company/Depositories in accordance with the circular issued by Ministry of Corporate Affairs (MCA) dated May 5, 2020 read with direular dated April 8, 2020 and April 13, 2020 (collectively referred as MCA circulars) and SEBI circular dated May 12, 2020. The Notice of the AGM and Annual Report of the Company for Financial Year 2019-20 is available and can be downloaded from the company's website www.triveniglassitd.com and the website of National Securities Depository Limited (NSDL) https://www.evoting.nsdl.com.

Companies (Management and Administration) Rules, 2014, as a mended from time to time, and Regulation 44 of the SEBI Listing Regulations, the Members are provided with the facility to cast their vote electronically on all resolutions set forth in the Notice of the AGM, using electronic voting system (e-voting) provided by NSDL. The voting rights of the members shall be in proportion of equity shares held by them in the paid up share capital of the Company as on Friday November 20, 2020. (cutoff date) The remote e-voting period commences on Tuesday, November 24, 2020 (9:00 a.m.

IST) and ends on Thursday, November 26, 2020 (5:00 p.m. IST). During this period, Members may cast their vote electronically. The e-voting module shall be disabled by NSDL for voting thereafter. Those Members, who will be present in the AGM through VC / OAVM facility and had not cast their vote on the Resolutions through remote evoting and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote through evoting system during the AGM.

attend/ participate in the AGM through VC / OAVM but shall not be entitled to cast their

However, if he/she is already registered with NSDL for remote e-voting their he/she can use his/her existing User ID and password for casting the vote. If you have not registered your e-mail address with Company/Depository you may

please follow below instructions for obtaining log in ididetails for e-voting: Physical Holding Send a request to the Registrar and Transfer Agents of the

scanned copy of Aadhar Card) for registering email address. Demat Holding Please contact your Depository Participant (DP) and register you email address and bank account details in your demataccount, as

For details relating to e-voting, please refer to the Notice of the AGM. If you have any queries relating to remote e-voting, please refer to the Frequently Asked Questions(FAQs) and e-voting user manual for shareholders available at the Downloads section of www.evoting.nsd.com or contact at toll free no. 1800-222-990 or send a request to evoting@nsdl.co.in. In case of any grievance in connection with facility for voting by electronic means please contact Ms. Pallavi Mhatre, Manager National Securities Depository Limited, Tradeworld, A Wing, 4th Floor, Kamla Mills Compound, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai-400013 E-mailevoting@nsdl.co.in Tel No. 022-24994545.

Regd. Office: 1, Kanpur road, Prayagraj-211001

ROSELABS FINANCE LIMITED

CIN: L70100MH1995PLC318333

Regd. Office: 412, Floor- 4, 17G, Vardhaman Chamber, Cawasji Patel Road, Horniman Circle, Fort, Mumbai - 400 001 Tel.: 91.22.23024400 Fax: +91.22.23024550 Website: www.roselabsfinancelimited.in E-mail: roselabsfinance@lodhagroup.com

EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED ENDED 30-SEPTEMBER-2020

Sr. No.	Particulars	For the quarter ended	For the half year ended	For the quarter ended
	Faiticulais	30-Sep-20	30-Sep-20	30-Sep-19
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)
1	Total Income from Operations		-	(1th
2	Net Profit/(Loss) for the period before Tax (before Tax, Exceptional and / or Extraordinary items)	(3.84)	(5.24)	(2.81)
3	Net Profit/ (Loss) for the period before Tax (after Exceptional and / or Extraordinary items)	(279.25)	(280.65)	(2.81)
4	Net Profit/(Loss) for the period after Tax (after Exceptional and / or Extraordinary items)	(279.25)	(280.65)	(2.81)
5	Total Comprehensive Income for the period [(Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after Tax)]	(279.25)	(280.65)	(2.81)
6	Equity share capital (Face Value of ₹ 10 each)	1000.00	1000.00	1000.00
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	(1,331.05)	220.0000000	36-1104000
8	Earnings Per Share (Face Value of ₹ 10 each) (not annualised) Basic and Diluted	(2.79)	(2.81)	(0.03)

the SEBI (Listing and other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the websites of BSE Limited i.e. www.bseindia.com and of the Company i.e. www.roselabsfinancelimited.in.

By Order dated 23-December-19, the Adjudicating Officer of SEBI has confirmed their Show-Cause Notice dated 15-December-09 imposing penalty of ₹ 253.73 Lakhs for alleged violation of certain provisions of SEBI Regulations during the financial year 2003-04 when the Company was under the control of earlier promoters. The Company has filed an appeal before the Securities Appellate Tribunal challenging the Order which has now been adjourned to 25-November-20. The Recovery officer of SEBI issued a notice of demand to recover the penalty of ₹. 253.73 lakhs along with the interest of ₹. 21.68 lakhs on

as Exceptional item in the above statement. For and on behalf of the Board For Roselabs Finance Limited

For Capital India Finance Limited

Company Secretary & Compliance Officer

Rachit Malhotra

Membership No.: A39894

Divyata Raval

Company Secretary

in light of the above, the Company has made provision of ₹. 275.41 lakhs during the current quarter and the same has been disclosed

Nilesh Rawat Managing Director (DIN: 06705140)

to consider and approve the Un-audited (Standalone and Consolidated) Financial Results of the company for the 2" quarter i halfyearended 30° Sept, 2020 Pursuant to the Code of Conduct for

> Prohibition of Insider Trading) Regulations 2015, Trading Window shall remain closed up to 48 hours from the disclosure of a bove Financial Results. This Notice is also available on the website of

> Prevention of Insider Trading under SEB

the Company www.jindalinfratogistics.com and on the website of Stock Exchanges where the shares of the Company are listed namely, at www.bseindia.com and www.nseindia.com FOR JITT INFRALOGISTICS LIMITED

ALÖKKUMAR Place: New Delhi Company Secretary Date: 04" November, 2020 ACS: 19819

JINDAL POLY FILMS LIMITED

Distt. Bulandshahr, Uttar Pradesh - 203408, Tel No. 05732- 228057 Corporate Office: Plot No. 12, Sector B-1, Local Shopping Complex, Vasant Kunj, New Delhi - 110 070, Phone: (011) 40322100, Fax: (011) 40322129 Email: cs_jpoly@jindalgroup.com, Website: www.jindalpoly.com

scheduled to be held on Thursday. November 12, 2020, at New Delhi to consider and approve, inter alia the Un-audited Consolidated and Standalone Financial Statements of the Company for the quarter and half year ended September 30,2020.

ended September 30,2020 This information is also available on the Company's website at www.iindalpoly.com and the

> For Jindal Poly Films Limited Sanjeev Kumar

Date: 04.11.2020

Place: New Delhi

Imagicaaworld Entertainment Limited (Formerly known as Adlabs Entertainment Limited)

Corporate Office: 9" Floor, Lotus Business Park, New Link Road, Andheri (West), Mumbai - 400 053, Maharashtra, India CIN: L92490MH2010PLC199925, Tel: +91 22 4068 0000; Fax: +91 22 4068 0088 Email: compliance@Imagicaaworld.com Website: www.imagicaaworld.com

NOTICE

Pursuant to Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and

Disclosure Requirements) Regulations, 2015, notice is hereby given that

Registered Office: 30/31, Sangdewadi, Khopoli-Pali Road, Taluka Khalapur,

District Raigad - 410 203, Maharashtra, India

C

CAPITALINDIA

CAPITAL INDIA FINANCE LIMITED

Corporate Identity Number (CIN): L74899DL1994PLC128577

Regd. Office: 2nd Floor, DLF Centre, Sansad Marg, New Delhi - 110001, Ph.No. (011)-4954 6000

Corporate Office: A-1402, One BKC, 14th Floor, G-Block, Bandra Kurla Complex, Bandra (East)

Mumbai - 400051 | Ph. No. (022)-4503 6000

Website: www.capitalindia.com | Email ID: secretarial@capitalindia.com

NOTICE OF BOARD MEETING

NOTICE is hereby given, pursuant to the applicable provisions of Securities and

Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements)

Regulations, 2015, that a meeting of the Board of Directors of Capital India Finance

Limited ("Company") is scheduled to be held on Wednesday, November 11, 2020

through video conferencing, to inter alia consider and approve the un-audited financial

Information in this regard is also available on the Company's website

www.capitalindia.com and may also be accessed from BSE Limited's website

29th meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Tuesday, November 10, 2020, inter alia, to consider and approve Un-Audited Standalone and Consolidated Financial Results of the Company for the quarter and half year ended September 30, 2020.

The said notice is also available on the Company's website at

www.imagicaaworld.com and may also be accessed on websites of stock exchanges at www.bseindia.com and www.nseindia.com For Imagicaaworld Entertainment Limited

(formerly known as Adlabs Entertainment Limited) Place : Mumbai

Dated: November 04, 2020

ARTIFICIAL LIMBS MANUFACTURING CORPORATION OF INDIA (A Govt. of India Undertaking) (Under the Ministry of Social Justice & Empowerment, Govt. of India)

G.T. Road, Kanpur-209217 (An ISO 9001:2015 Company) Website: www.alimco.in

CALL FOR EXPRESSION OF INTEREST

ALIMCO Phone- 0512-2770172/2770130, 8009864200 ISISO: 9001-201

E:mail: dgm_mr@alimco.in / ls@alimco.in /alimco@alimco.in

ALIMCO invites EOI (Expression of Interest) from Reputed Organizations / Agencies having Pan India presence for outsourcing services of Audiologists for Fitment, Counseling, Administration, Training and Management of Digital Non Programmable Hearing Aids / Programmable Digital Hearing Aids (DPHA) to be assessed and subsequently distributed by Corporation to the Hearing Impaired beneficiaries under ADIP and RVY scheme of Govt. of India and other camps. It is also required to repeat the training/consultation at least two times in a year and a firsthand satisfaction report along with feedback/ suggestion from user is also to be obtained.

Interested organizations/agencies may visit our website www.alimco.in for more details about EOI. The proposal to be sent the Corporation by post/e-mail at above mention address, so as to reach us on or before 26, 11, 2020.

> Dy. General Manager (Marketing) ALIMCO-Kanpur

[CIN: L17111UP1974PLC003979] Registered Office: 19" K.M., Hapur-Bulandshahr Road P.O. Gulaothi,

Pursuant to Regulation 29 and 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, Notice is hereby given that a meeting of the Board of Directors is

Trading Window for dealing in shares of the Company by designated person shall remain closed till November 14, 2020 (inclusive) on account of consideration of Un-audited Financial Statements (Consolidated and Standalone) of the Company for the quarter and half year

website of the Stock Exchanges, where the Shares of the Company are listed i.e www.bseindia.com & www.nseindia.com

Company Secretary

Universus Photo Imagings Limited (Formally known as JINDAL PHOTO IMAGING LIMITED)

CIN: U22222UP2011PLC103611 Registered Office: 19* K.M., Hapur-Bulandshahr Road P.O. Gulaothi, Distt. Bulandshahr, Uttar Pradesh - 203408 Corporate Office: Plot No. 12, Sector B-1, Local Shopping Complex, Vasant Kunj, New Delhi - 110 070, Phone: (011) 40322100, Fax : (011) 40322129 Email: cs_uphoto@universusphotoimagings.com, Website: www.universusphotoimagings.com NOTICE

Pursuant to Regulation 29 and 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure

Requirements) Regulations, 2015, Notice is hereby given that a meeting of the Board of

Directors is scheduled to be held on Thursday, November 12, 2020, at New Delhi to

consider and approve, inter alia the Un-audited Consolidated and Standalone Financial Statements of the Company for the quarter and half year ended September 30, 2020. Trading Window for dealing in shares of the Company by designated person shall remain closed till November 14, 2020 (inclusive) on account of consideration of Un-audited Financial Statements (Consolidated and Standalone) of the Company for the quarter and

half year ended September 30,2020 This information is also available on the Company's website at www.universusphotoimagings.com and the website of the Stock Exchanges, where the Shares of the Company are listed i.e www.bseindia.com & www.nseindia.com. For Universus Photo Imagings Ltd.

Suresh Kumar

Company Secretary ACS:41503

Brooks BROOKS LABORATORIES LIMITED CIN No.: L24232HP2002PLC000267 Regd. Off.: Vill. Kishanpura, Nalagarh Road, Distt. Solan,

Baddi (HP)-174101; Telefax No.: +91 1795 236939

E-mail: investors@brookslabs.net; Website: www.brookslabs.net NOTICE

Notice is hereby given pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 that a Meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Thursday, 12th November, 2020, inter alia, to consider and approve the Unaudited Financial Results of the Company for the quarter and half year ended 30th September, 2020.

Regulations, 2015 was remain closed from 30th September, 2020 till 48 hours after the results are made public on 12th November, 2020. The intimation is also available on the website of the Company at www.brookslabs.net and on the website of the Stock Exchanges at

The trading window under SEBI (Prohibition of Insider Trading)

www.bseindia.com and www.nseindia.com where the shares of the Company are listed. For Brooks Laboratories Limited Jyoti Sancheti

(Company Secretary)



Extract of Financial Results for the Quarter and half year ended 30th September, 2020 (₹ in Lakhs) Standalone Consolidated Quarter ended | Half Year ended | Quarter ended | Quarter ended | Half Year ended | Quarter ended **Particulars** No. 30.09.2020 | 30.09.2020 | 30.09.2019 | 30.09.2020 | 30.09.2020 30.09.2019 (Unaudited) (Unaudited) (Unaudited) (Unaudited) (Unaudited) (Unaudited) 1 Total Income from Operations (net) 24,433.40 11,847.68 13,104.29 24.433.40 11,847.68 13,104.29 2 Profit from Ordinary Activities before Tax 1,625.43 3,006.49 1,442.13 1,625.43 3,006.49 1,442.13 1,122.62 2,043.00 1096.92 1799.63 988.43 3 Profit from Ordinary Activities after Tax (after Extraordinary Items) 954.82 Total Comprehensive Income for the quarter (comprising profit/Loss) for 1,120.26 2,038.51 952.51 1796.02 986.57 the quarter (after tax) and other comprehensive items) 1,095.01 Equity Share Capital (Face value of share: Re.1/- each) 846.52 846.52 846.52 846.52 846.52 846.52 6 Reserves (excluding Revaluation Reserve as per Balance Sheet) Re. 1/- each 7 Earnings per share (before extraordinary items - (Not annualized)

Place: Mumbai

Phone: 040-25259999, Fax:040-25259889, Email:cs@smspharma.com, www.smspharma.com

Date: 04.11.2020

Notes:

a) Basic/Diluted (in Rs)

1 The above Standalone and consolidated Financial Results have been reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors in their meetings held on 3rd November, 2020 and Statutory Auditors of the Company have carried out a Limited Review.

1.33

2.41

1.13

1.30

Companies Act, 2013 and other recognized accounting practices and policies to the extent applicable. 3 The above is an extract of detailed format of quarterly / half yearly financial results filed with the stock exchanges under Regulation 33 of the SEBI (LODR)

2 These results have been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (Ind AS) prescribed Under Section 133 of the

Regulations, 2015. The full format of quarterly / half yearly financial results are available on the website of the Stock Exchanges of BSE www.bseindia.com (ID 532815) or NSE (www.nseindia.com) and companies website (www.SMSPHARMA.com).

> Ramesh Babu Potluri Chairman & Managing Director (DIN:00166381)

Place: Hyderabad

By order of the Board For SMS Pharmaceuticals Limited

2.13

1.17

Date: 03.11. 2020

CREST VENTURES LIMITED

Website: www.crest.co.in Email: secretarial@crest.co.in

Notice is hereby given that pursuant to Regulation 29 and Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements)

The notice is available on the website of the Company at www.crest.co.in and also on the website of the Stock Exchanges viz. Bombay Stock Exchange (BSE) at www.bseindia.com and on National Stock Exchange (NSE) at www.nseindia.com.

Place: Mumbai

Date: 3-November-2020

and half year ended on September 30, 2020.

www.bseindia.com

Date: November 4, 2020

Place: New Delhi

Namita Bapna Company Secretary

Phone: 022-6845 7200 | Email: contact@dfltd.in | Website: www.dfltd.in NOTICE OF BOARD MEETING

half year ended September 30, 2020 The Company has intimated BSE Limited vide its letter dated September 28,

> DHANVARSHA FINVEST LIMITED Fredrick Pinto

NOTICE

In terms of the Company's Code of Conduct to Regulate, Monitor

The said Notice is also available on the Company's website

Date: 4th November, 2020

NOTICE OF 491" ANNUAL GENERAL MEETING AND E-VOTING INFORMATION NOTICE is hereby given that the Forty Ninth Annual General Meeting(AGM) of the Company will be held on Friday, November 27, 2020 at 12:00 p.m. through video

In compliance with the provisions of Section 108 of the Act, read with Rule 20 of the

The Members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may also

Any person, who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after sending of the Notice and holding shares as of the cut-off date, may obtain the login ID and password by sending a request at evoting@nsdl.co.in.

> Company, C B Management Services (P) Limited a rta@cbmsl.com providing Folio No., Name of shareholder scanned copy of the share certificate (front and back), PAN (set attested scanned copy of PAN card), AADHAR (self attested

per the process advised by your DP.

FOR TRIVENI GLASS LIMITED Astha Mohar Company Secretary



नोंदणीकृत कार्यालयः नेस्को सेंटर, पश्चिम द्रुतगती महामार्ग, गोरेगाव (पूर्व), मुंबई-४०० ०६३. दुरः:०२२-६६४५०१२३, फॅक्सः०२२-६६४५०१०१

वेबसाईट:www.nesco.in, ईमेल:companysecretary@nesco.in

Empire Industries limited

Parel. Mumbai - 400013.

Name and Registered Office address of Compan

414 Empire House, SenapatiBapat Marg, Lower

. नक्यरिटीज ॲण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंटस) रेग्यलेशन्स १०९५ च्या नियम २९ सहबाचिता नियम ४७ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३० सप्टेंबर, २०२० रोजी संपलेल्या ोमाही व अर्धवर्षाकरिता अलेखापरीक्षीत एकमेव व एकत्रित वित्तीय निकाल विचारात घेणे व मान्यता देणे याकरित गुरु<mark>वार, १२ नोव्हेंबर, २०२०</mark> रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची सभा होणार आहे.

ादर सूचनेत समाविष्ट तपशिल कंपनीचे http://www.nesco.in वेबसाईटवर आणि जेथे कंपनीचे शेअर सूचिवध आहेत त्या मंबई स्टॉक एक्सचेंजच्या http://www.bseindia.com व नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिय लेमिटेडच्या http://www.nseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

नेस्को लिमिटेडकरित सही / जिनल जे. शाह

कंपनी सचिव व सक्षाम अधिकारी

दिनांकः ०४.११.२०२०

Name of Shareholder(s)]

Dated: 29.10.2020

SHRIKRISHNA DWARKANATH PURANDARE



वेबसाईटः www.harishtextile.com सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम २९ सहवाचिता नियम

४७ नसार येथे सचना देण्यात येत आहे की. ३० सप्टेंबर. २०२० रोजी संपलेल्या तिमाही/अर्धवर्षाकरिता कंपनीचे लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष आणि मंडळाच्या इच्छेने इतर प्रकरणे विचारात घेणे व नोंद पटावर घेणे याकरित कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालय: २रा मजला, १९ पारसी पंचायत रोड, अंधेरी (पुर्व), मुंबई-४०००६९ येथे बधवार. ११ नोव्हेंबर. २०२० रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची सभा होणार आहे , प्रांक सभा समाप्रीतंत्र अलेखापरिश्वत विनीय निष्कर्ष कंपनीटारे एक्सचेंजेसकटे कलविले जाईल आणि सेई

-लिस्टिंग ऑब्ल्गिशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ अंतर्गत आवश्यकतेनुसार वृत्तपत्रात प्रोषित केले जाईल व कंपनीच्या वेबसाईटवर प्रसिध्द केले जाईल

संचालक मंडळाच्या आदेशान्वरं हरिष टेक्सटाईल इंजिनियर्स लिमिटेडकरिता

सही/

संदीप गांधी

दिनांक: ०३.११.२०२०

ठिकाण: मुंबई

व्यवस्थापकीय संचालव डीआयएन: ००९४१६६६

इंटेग्रा गारमेंटस् ॲन्ड टेक्स्टाईल्स लिमिटेड नोंदणीकृत कार्यालय: प्लॉट नं. जी२-एमआयडीसी इंडस्ट्रियल इस्टेट, गेस्टः सलाई ढाबा, बुटीबोरी, नागपूर, महाराष्ट्र-४४१ १२२. **दूरः** +९१ २२ ६६२२९५०० ई-मेल: corporatesecretarial@integragarments.com

वेबसाईटः www.integragarments.com CIN: L18109MH2007PLC172888 सूचना अशी सूचना देण्यात येते की सेबीच्या (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर

रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या नियम ४७ नुसार मालमत्ता व दायित्वाचा अहवाल यासह ३० सप्टेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाही व अर्धावार्षिकाकरिता कंपनीच्या वैधानिक अलेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्षचा विचार सादर केल्यानुसार मालमत्ता व दायित्वे व स्टेटमेंट ऑफ कॅश फ्लोज आणि त्यासंबंधी मर्योदित पनरावलोकनाचा विचार घेणे व मान्यता देणे याकरिता गुरूवार, दिनांक १२ नोव्हेंबर २०२० रोजी कंपनीच्या संचालक मंडलाची सभा होणार आहे.

सदर सभेच्या सूचनेत समाविष्ट सर्व माहिती आमच्या कंपनीच्या www.integragarments.com वेबसाईटवर आणि कंपनीचे प्रतिभूती जेथे सचिबद्ध आहे त्या स्टॉक एक्सचेंजच्या <u>www.bseindia.com</u> व<u>www.nseindia.com</u> वेबसाईटवर उपलब्ध आहे.

इंटेग्रा गारमेंटस् ॲन्ड टेक्स्टाईल्स लिमिटेडकरिता

दिनांक :४ नोव्हेंबर, २०२०

स्थळ : मुंबई

सही/-समृध्दी वराडकर कंपनी सचिव

सीआयएन: एल२७२००एमएच१९८९पीएलसी०५४७७४ नोंदणी कार्यालयः ५ देवपार्क, चंदन सिनेमा के समोर, जेव्हीपीडी स्कीम जुह, विलेपार्ले (पश्चिम), मुंबई -४०० ०४९.दूर.: ०२२-२६२४८८६४ / ९३२०१३४१२७ ई–मेलः bloom1989@ymail.com; वेबसाईटः www.bloom-industries.com

केंद्र सरकारच्या आधी, प्रादेशिक संचालक, पश्चिम विभाग, मुंबई

ब्लूम इंडस्ट्रीज लिमिटेडचे नोंदणीकृत कार्यालय देवपार्क, समोर. चंदन सिनेमा, जे, व्ही.पी.डी.स्केम जुहै, विले-पार्ले (डब्ल्यू), मुंबई ४०००४९. वार्षिक जनरल थेथे पारित केलेल्या विशेष ठरावाच्या संदर्भात कंपनीने कंपनीच्या मेमोरँडम ऑफ

असोसिएशनच्या फेरबदलाची पुष्टी मिळवण्यासाठी कंपनी अधिनियम २०१३ च्या केंद्र सरकारच्य कलम १३ मध्ये अर्ज करण्याचा प्रस्ताव कंपनीला सादर करण्याचा प्रस्ताव सर्वसाधारण जनतेला देण्यात आला आहे. २९ सप्टेंबर, २०२० रोजी कंपनीची नोंदणीकृत कार्यालय महाराष्ट्र राज्य वरून ओडिश राज्य मध्ये बदलू शकतील यासाठी बैठक आयोजित केल

कंपनीच्या नोंदणींकृत कार्यालयाच्या प्रस्तावित बदलामुळे ज्याच्या व्याजावर परिणाम होण्याची शक्यत असेल ती व्यक्ती एमसीए -२१ पोर्टलवर (www.mca.gov.in) गुंतवणूकदारांच्या तक्रारीचा फॉर्म दाखुल करून वितरित करणे किंवा पाठवू शंकता किंवा एव्हरेस्ट, ५ वा मुँजुला, १०० मरीन ड्राईव्ह मंबर्द - ४००००२ या पन्यावर जाहीरात प्रकाशन द्याल्याच्या तारखेच्या पाटेशिक मंचालकांना त्याच्य आवडीचे आणि विरोधकांचे प्रतिबिंब असे प्रतिज्ञापत्रात पाठविलेल्या त्याच्या / तिच्या आक्षेप नोंदविलेल्या पोस्टद्वारे अर्जदाराच्या कंपनीला त्याची नोंद असलेल्या कार्यालयात म्हणजे नोंदणीकृ **हार्यालयाचा पत्त्यावर पाठव शकता.**

ब्लूम इंडस्ट्रीज लिमिटेडकरित

ठिकाण: मुंबई दिनांक : ४ नोव्हेंबर, २०२०

ठिकाण : मुंबई

दिनांक: ०४.११.२०२०

सीआयएन: एल६५९९०एमएच१९८१पीएलसी०२५७७० नोंदणीकृत कार्यालय: ४१४, शाह नाहर (वरळी) इंडस्ट्रीयल इस्टेट, बी विंग, डॉ. ई. मोजेस रोड, वरळी, मुंबई-४०००१८.

ई-मेल:vakilgroup@gmail.com, वेबसाईट:www.elcidinvestments.com

सूचना

अलेखापरिक्षित एकमेव व एकत्रित वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे व नोंदपटावर घेणे याकरिता कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात **शुक्रवार, १३ नोव्हेंबर, २०२०** रोजी **एलसिड इन्व्हेस्टमेंटस्** लिमिटेडच्या संचालक मंडळाची सभा होणार आहे. संपुर्ण तपशिल स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com व कंपनीच्या www.elcidinvestments.com वेबसाईटवर

मंडळाच्या आदेशान्वये

एलसिड इन्व्हेस्टमेंटस् लिमिटेडकरिता सही / -

वरुण विकल

अध्यक्ष डीआयएन:०१८८०७५९

दी फिनिक्स मिल्स लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: ४६२, सेनापती बापट मार्ग, लोअर परेल, मुंबई - ४०० ०१३. ।आयएन : L17100MH1905PLC000200 दूर. : (०२२) ३००१ ६६००, फॅक्स : (०२२) ३००१ ६६०१. ई-मेल : investorrelations@highstreetphoenix.com वेबसाइट : www.thephoenixmills.com

महवाचन २९ अंतर्गत याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, अन्य बाबींबरोबरच, दि. ३० सप्टेंबर, २०२० रोजी संपलेली दसरी तिमाही व सहामाहीकरिता कंपनीच्या अलेखापरीक्षित स्थायी व एकत्रित वित्तीय निष्कर्षांवर विचारविनिमय करणे व . यांना मंजुरी देण्यासाठी दी फिनिक्स मिल्स लिमिटेडच्या संचालक मंडळाची सभा गुरुवार, दि. १२ नोव्हेंबर, २०२० रोजी आयोजित करण्यात येत आहे.

नेष्कर्षांच्या घोषणेपश्चात ४८ तासांपर्यंत अर्थात दि. १४ नोव्हेंबर, २०२० (दोन्ही दिवस समाविष्ट) पर्यंत बंद राहील. सदर सूचना कंपनीची वेबसाइट http://www.thephoenixmills.com वर तसेच कंपनीचे समभाग सूचिबद्ध असलेले स्टॉक

रक्सचेंजेसवर अर्थात http://www.bseindia.com वर व http://www.nseindia.com येथन प्राप्त करता येऊ शकेल. दी फिनिक्स मिल्स लिमिटेड करिता

पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणूक आचारसंहितेचे काटेकोर पालन करा, विमागीय आयुक्तांच्या

सूचना

पुणे, दि. ४, (प्रतिनिधी): पुणे पदवीधर आणि पुणे

शिक्षक मतदारसंघाची निवडणूक सोमवारी जाहीर झाली आहे. त्याची आदर्श आचारसंहिता लागू झाली असून निवडणुकीच्या अनुषंगाने आदर्श आचारसंहिता अंमलात आणण्यासाठी निवडणूक आयोगाच्या सूचनांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना पुणे विभागीय आयुक्त सौरभ यांनी दिल्या. विभागीय आयुक्त कार्यालयात निवंडणूक विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांची बैठक विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी उपायुक्त प्रताप जाधव आणि निवडणूक यंत्रणेशी संबंधित अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. आदर्श आचारसंहिता अंमलबजावणीसाठी निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या सर्व सूचना, कोविड-१९ च्या अनुषंगाने घ्यावयाची खबरदारी आदींबाबत आयुक्त राव यांनी सूचना केल्या. प्रत्येक मतदान केंद्रावर सुरक्षित अंतर ठेवण्याबाबत दक्षता घेण्यात यावी तसेच अचुक, शास्त्रोक्त व समन्वयाने वेळेत कामे पर्ण करण्याच्या सचनाही विभागीय आयुक्त राव यांनी दिल्या. बैठकीत उपायुक्त जाधव यांनी निवडणुकीच्या तयारीची माहिती दिली. राज्यातील ५ पदवीधर मतदारसंघांच्या निडणुकांसाठी १ डिसेंबरला मतदान होणार असून आचारसंहिता लागू झाली आहे. या निवडणुकांचे निकाल ३ डिसेंबरला जाहीर होणार आहेत. निवडणूक आयोगाकडून राज्यात एकूण ५ जागांसाठी निवडणक जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये तीन जागा पदवीधर मतदारसंघ तर २ जागा शिक्षक मतदारसंघाच्या आहेत. या पाच जागांसाठी पुढील महिन्यात (डिसेंबर) १ तारखेला मतदान होईल तर ३ डिसेंबरला निवडणुकांचे निकाल जाहीर होतील, अशी माहिती निवडणुक आयोगाने दिली आहे. औरंगाबाद पदवीधर मतदार संघातून सतीश चव्हाण आणि नागपुरमधुन अनिल सोले यांचा कार्यकाळ जुलै महिन्यात संपला. तर, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे निवडणुक जिंकुन विधानसभेवर गेल्याने पुणे

पदवीधर मतदारसंघाची

जागा रिक्त राहिली. एकूण

पदवीधर मतदारसंघाच्या

तीन जागा रिक्त आहेत.

अमरावती विभातून

तर शिक्षक मतदरासंघातून

श्रीकांत देशपांडे आणि पुणे

विभागातून दत्तात्रय सावंत

यांचा कार्यकाळसुद्धा जुलै

महिन्यात संपला. त्यामुळे

शिक्षक मतदारसंघातून

अमरावती आणि पुणे

आहे.

विभागाच्या दोन जागा रिक्त

आहेत. या पाचही जागांवर

१ डिसेंबरला मतदान होणार

जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की. आम्ही में, धिरजलाल मोरारजी, भारतीय भागीदारी कायदा १९३२ अंतर्गत नींदणीकृत भागीदारी संस्था नोंदणी क्र.ओल्ड बी-३६०५६० आमचे विद्यमान कार्यालय-आनंद इमारत तळमजला, ८२/८४, काझी सय्यद स्ट्रीट, मुंबई ४००००३, आमच्याकडून दिनांक ०१.०६.१९७४ रोजीचे भागीदारी करारनाम स्थापना व भागीदारी निवृत्तीचे मुळ करारनामा हरवले / गहाळ झाले आहे. जर कोणास सापडल्यास त्यांना विनंती आहे की, वर दिलेल्या पत्त्यावर आणुन द्यावे. यापुढे सर्वसामान्य जनतेर सुचित करण्यात येत आहे की, दिनांक ०१.०६.१९७४ रोजीचे भागीदारी करारनाम स्थापना व भागीदारी निवृत्तीचे मुळ करारनाम यामध्ये आमचे कार्यालय पत्ता-३७-ए. सारंग स्ट्रीट, मुंबई-४००००३ असे नमुद आहे आणि दिनांक ०१.०६.१९७४ रोजीच्या भागीदारी निवृत्ती करारनामात निवृत्त भागीदारांची नावे (१ रसिकलाल उत्तमचंद अजमेरा, (२) गुणवंत उत्तमचंद अजमेरा, (३) रमेश उत्तमचंद अजमेर अशी नमुद होती आणि ०१.०६.१९७४ रोजीचे भागीदारी स्थापना करारनामात वरील तीन भागीदारांनी (१) रसिकलाल उत्तमचंद अजमेर एचयएफ, (२) गुणवंत उत्तमचंद अजमेर एचयुएफ, (३) रमेश उत्तमचंद अजमेरा एचयुएप यांच्या क्षमतेत भागीदारी संस्थेत सहभागी झाले होते आणि दिनांक ०१.०६.१९७४ रोजीनुसा त्यांचे अनुक्रमे रु.५०,०००/-, रु.४०,०००/ व रु.३५,000/- भागीदारी व्यवसायमधील नफा होता. येथे सर्व संबंधितांना सुचित करण्यात येत आहे की. मे. धिरजलाल मोरारजीमधील दि.१०.१०.२०१९ रोजीचे अद्यायावत पुरक भागीदारी करारनामानुसार यापुढे तीन अविरत भागीदार नामे (१) गुणवंत उत्तमचंद अजमेरा (२) सुनिल गुणवंत अजमेरा आणि (३) रोहन

समिर अजमेरा आहेत. मे. धिरजलाल मोरारजीकरित

गुणवंत उत्तमचंद अजमेरा

सुनिल गुणवंत अजमेरा रोहन समिर अजमेर कार्यरत भागीदा ठिकाण: मुंबई दिनांक: ०४.११.२०२०

जाहीर नोटीस तमाम सर्व जनतेस सुचित करण्यात येते की, फ्लॅट न. २/२x. विजय एनक्लेट्ड को ऑप सो ली. वाघबीळ नाका, घोडबंदर रोड, ठाणे . (यापुढे' सदर सदनिका 'असाउल्लेख आहे).माझे अशील सौ मोनिका नितीश पाटील आणी श्री, नितीश पाटील यांच्या मालकीची व

कब्जेवहिवाटीची असून यांनी सदर सदनिकेचे टायटल सर्टफिकेट मागितले आहे . सबब खालील नमूद केलेल्या जागा/मिळकतीवर कोणाचाही कुठल्याही प्रकाराचे गहाण, दान, बक्षिस.साठेकरार.लीज.देखभाल.भाडेकरार.खरेदीख त, कब्जा वहिवाट वगैरे व्दारे कुठल्याही कोणत्याही . कारचा हक्क, हितसंबंध अधिकार असल्यास अशा व्यक्तींनी आपल्या लेखी हरकतीहया कागदोपत्री पुराव्यानिशी ही नोटीस प्रसिध्द झालेपासून ७ दिवसांच्या आत खाली सहीकरणारयांचेकडे सादर कराव्यात, त्या नंतर देण्यात आलेली कोणतीही सबब अथवा हरकती विचारात घेण्यात येणार नाहीत व सदर मिळकतीबाबत कोणतेही हक्क व अधिकार नाहीत असे समजण्यात येईल व माझे अशील यास टायटल सर्टफिकेट देण्यात येईल याची कृपया नोंदघ्यावी.

दिनांक : 05/11/2020

सही / ऍड. सचिन कांबळे वकील 401, ठाणेवास्तुशिल्प, आवाज

रेडीओसमोर, एदलजौरोड, ठाणे (प) PUBLIC NOTICE D'costa, registered with the Securities and Exchange Board of India (SEBI) as an Investment Adviser under the SEBI (Investment Advisers) Regulations, 2013 (as amended) under Registration No. INA000014605, has stopped his activities as an Investment Adviser and has submitted a request for surrendering his registration with SFBI on 2nd November 2020. In view of the same, any aggrieved party may make any representation against the surrender before

SEBI within 15 days of this notice." Dominic D'costa Place: Mumbai Date: 5th November 2020

जाहीर नोटीस सर्व लोकांना ह्या नोटीसीने कळविण्यात येते के. श्रीमती नयना विनोदचंद्र वोरा, हे रुम नं. १३, पहिला मजला, महाविरधाम "बी" को-ऑप. हौसिंग सो. लि.. मोदी पटेल रोड. भाईंदर (प), जि.ठाणे, चे मालक अस त्यांच्याकड्न सदर रुमसंबंधित श्री नटवरलाल एन. ठाकर व श्री शांतीलाल डी. दोशी, ह्यांच्यामध्ये निष्पादित झालेला ता. १३/०३/१९७७ चा मूळ करारनामा

तरी सदर रुमवर कोणाही व्यक्तीचा हक्क असेल तर त्यांनी ही नोटीस प्रसिध्द झाल्यापासून **१४ दिवसाचे** आत गपल्याजवळील पुराव्यासह **ए/१०४, न्यू श्री** सिद्धिविनायक सी. एच. एस. लि., स्टेशन रोड, भाईंदर (प), जि. ठाणे - ४०११०१ ह्या पत्त्यावर लेखी कळवावे, अन्यथा तस कुठल्याही प्रकारचा हक्क हितसंबंध नाही असे मजण्यात येईल.

_{सही/-} सुनील बी. गारोडिया (वर्कील - उच्च न्यायालय, मुंबई) दिनांकः ०५.११.२०२० स्थळः भाईंदर

वाघानी टेक्नो-बिल्ड लिमिटेड CIN:L74999MH1994PLC187866 नोंदणीकृत कार्यालय : डी विंग, कर्मा संकल्प, ६वा व ७वा रस्ता राजावाडीचे कॉर्नर.

घाटकोपर (पु.), मुंबई-४०००७७.

सूचना सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम २९ नुसार येथे सुचना देण्यात येत आहे की, 30 सप्टेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीकरि लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे व मान्यव देणे याकरिता **मंगळवार, १० नोव्हेंबर, २०२०** रोज कंपनीच्या संचालक मंडळाची सभा होणार आहे.

वाघानी टेक्नो-बिल्ड लिमिटेडकरित सही/ कांतिलाल सावल ठेकाण: मुंबई दिनांक: ०४.११.२०२० पुर्णवेळ संचालक

SVA INDÍA LIMITED CIN: L51909MH1981PLC281775 Reg. Off: 162 - C. 16th Floor, Mittal Tower

Nariman Point, Mumbai - 400 021 Website: www.svaindia.com, Email: cs@svaindia.com NOTICE ursuant to Regulation 29 read with Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure ents) Regulations, 2015, notice is hereby given that the meeting of the Board of Directors of the

Point, Mumbai - 400 021, inter alia, to approve the Unaudited Financial Results of the Company for the Quarter and half yearly ended September 30, 2020 in addition to other Agenda Items. Please log on to our website www.svaindia.com or

that of the stock exchange www.bseindia.com for

Company is scheduled to be held on Friday, November

13th, 2020 at 162 - C. 16th Floor, Mittal Tower, Narima

Directo Place: Mumbai Date: November 4th, 2020

any further information

जाहीर सूचना

श्री. जितेंद्र गणेशलाल जोशी, यांचा पत्ता: फ्लॅर क्र.सी/७०१. ७वा मजला. गोल्डन नेस्ट-१. सोनम संगीत कोहौसोलि., सी-न्यु बिल्डिंग, गोल्डन नेस्ट फेज-१, मिरा भाईंदर रोड, मिरा रोड (पुर्व), जिल्हा ठाणे-४०११०७, गाव गोडदेव, क्षेत्रफळ ५४.२७ चौ.मी., जुना सर्व्हे क्र.३३७, ३३९, नविन सर्व्हे

क्र.१८, २३. माझे अशील हे मयत गणेशलाल नथुलाल जोर्श व श्रीमती गोपीबेन गणेशलाल जोशी यांचे कायदेशीर वारसदार असून त्यांच्यासह अन्य वारसदार अर्थात (१) श्रीमती आशा विरेंद्र पटेल. विवाहापूर्वीचे नाव इंदिरा गणेशलाल जोशी, (२) श्री. विनोद गणेशलाल जोशी आणि कुमारी दक्षा गणेशलाल जोशी हे आहेत आणि माझे अशिलांचे वर्गीय माता व पिता है उपरोक्त सदर फ्लॅट क्र

सी/७०१ चे मालक होते. माझे अशिलांच्या भाऊ व बहिणीने श्री. जितेंत्र गणेशलाल जोशी यांच्या नावे दस्तावेज नोंदर्ण क्र.१५१०४/२०१८, संयुक्त उपनिबंधक कार्यालय रीएनएन-७ यांच्या समक्ष नोंदणीकत असलेले

मुक्तता करारनामा निष्पादित केला आहे माझे पुढे असे निवेदन आहे की, श्री. जितेंद्र गणेशलाल जोशी यांनी उपरोक्त सदर फ्लॅटव पीएनबी बँक, बोरिवली पूर्व शाखा, मुंबई यांच्याकडून कर्ज घेतले आहे आणि माझे अशिलांचे भाऊ व बहिणी यांना ना-हरकत आहे आणि जर अन्य कोणास काही आक्षेप असल्यास त्यांनी खालील स्वाक्षरीकर्त्यांचे कार्यालय जे/जी-००३ व ००४, न्यु अंबिका दर्शन कोहौसोलि., मिठालात जैन यांचे बंगला मागे, न्यु गोल्डन नेस्टजवळ भाईंदर (पूर्व), जिल्हा ठाणे-४०११०५ येथे आजच्या तारखेपासून ७ दिवसांत संपर्क करावा अन्यथा असे समजले जाईल की, सदर फ्लॅट,

मालमत्तेवर कोणताही दावा नाही सही/-श्री. विरेंद्र कुमार चौरसिया वकील व नोटरी, भारत शासन

मोबा.:९३२२१८०४६२/९९६९३०८८४९

जाहीर नोटस हया जाहीर नोटीसीने सर्व लोकांना कळविण्यात येते की **श्री. बाबु एम. पुजारी**चा मृत्यू दि. १९/०९/२०२० झाला त्यांचे वारस श्रीमती संध्या डी. कोतवडेकर, श्री. योगेश बी. पुजारी आणि श्रीमती लता के. सालीयान या तिघांनी नाहरकत दाखला देऊन शेयर सर्टीफीकेट क्र.५० (२४६ ते २५०) खोली क्र.६०६ आपली आई रत्न बी. पुजारी यांच्या नावावर करण्यास विनंती केली आहे. तर कोणाला हक्क/हरकत असेल तर सोसायटी ऑफीसमधे १५ दिवसात संपर्क करा. न्यू प्रिन्स प्लाझा सोसायटी, कनकिया रोड, मीरा

रोड पुर्व. सही/-सचिन आर. पांडे, एलएलबी ७०२ रश्मी तन्मय, एदेन रोज, मिरा रोड पूर्व.

दिनांक: ०५.११.२०

Ventura Textiles Limited

ठिकाण: मुंबई

NOTICE 29 and 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015 that meeting of the Board Of Directors of the Company will be held on Saturday, November 14th, 2020 at 4.00 p.m at the registered office of the company, inter alia to consider to take on record and approve the Unaudited Financial Results for the quarter and Half year ended on 30th September 2020. The information is also available on the website of BSE Ltd. (www.bseindia.com) and on the website of the Company viz. www.venturatextiles.com

Sd/-PM.Rao Place: Mumbai Chairman & Managing Director Date: 04.11.2020 DIN: 00197973

For Ventura Textiles Limited

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that my clien MR. HAJI MEHMÓOD R. PITALWALA & MRS. SUHANA HAJI MEHMOOI PITALWALA wish to purchase one Fla situated at Flat No. B-1, Gold Star Co op. Hsg. Society Ltd., Mukund Patil Lane Behind Andheri Market, Andheri (West Mumbai: 400058 from MRS. MALT DATTATRAY BERDE w/o DATTATRAY MAHADEV BERDE holding Share Certificate No. 030, distinctive No. 0066 to 0070, if any person having any claim of any nature whatsoever in the said flat mentioned above by way of sel exchange, lease, license, trust, lien easement, inheritance, possession attachment, lis-pendens, mortgage charge, gift or otherwise is hereb required to make the same known i writing with copies of all supporting documentary evidence to the undersigned office (or office of the society) within 14 days from the date

Sd/- Advocate Smt. Pooia P. Gaija 701, Prakash Anand Bhuvan Turel Pakhadi Road, Opp. Jhanvi Hospita Malad (West), Mumbai: 400 064 Place: Mumbai. Date: 05/11/2020

जाहिर निवेदन

आम्ही, श्रीमती प्रभादेवी शंभुनाथ गुप्ता व श्री. अशोककुमार शंभुनाथ गुप्ता, मृत अधिकृत शिधावाटप दुकानदार शंभुनाथ हिरालाल गुप्ता यांची पत्नी/ मुलगा अनुक्रमे जाहिर निवेदन करीत आहेत की, शंभुनाथ हिरालाल गुप्ता यांचे दिनाक १४.०७.२०१९ रोजी निधन झालेले असून त्यांचे नावे असलेले अधिकृत शिधावाटप दुकान क्र. यु.एम.यु.एम. २५ड १७२ चे प्राधिकारपत्र आम्ही कायदेशीर वारस ठरत असल्यामुळे वारस म्हणून आमचे नावे होण्यासाठी उपनियंत्रक शिधावाटप ड परिमंडळ बिलावा भवन, दुसरा मजला, जवाहरलाल नेहरु रोड, गुरूनारायण मार्ग, सांताक्रुझ (पूर्व), मुंबई ४०००५५ यांचेकडे आम्ही अर्ज सादर केल आहे. यांस कोणाचीही हरकत असल्यास सूचन प्रसिध्द झाल्याचे दिनांकापासुन १५ दिवसाच्य आत उपनियंत्रक शिधावाटप "ड" परिमंडळ बिलावा भवन, दुसरा माळा, जवाहरलाल नेहरू रोड, गुरु नारायण मार्ग, सांताक्रुझ (पुर्व), मुंबई ४०० ०५५ यांच्या कार्यालयात त्याने हरकतीबाबत लेखी कळवावे, अन्यथा त्यानंतर कुणाचीही हरकत नाही असे समजण्यात येईल

सही/- श्रीमती प्रभादेवी शंभुनाथ गुप्ता श्री. अशोककुमार शंभुनाथ गुप्ता पत्ता : लक्ष्मण चाळ, सर्वे नं २१९ सिटीएसनं. ५, शिवाजी नगर, कुरार व्हिलेज मालाड (पूर्व), मुंबई -४०० ०९७ ठेकाण: मुंबई, दिनांक : ५/११/२०२०

याची कृपया संबधीतानी या सुचनेद्वारे नोंद

घ्यावी

THOMAS SCOTT (INDIA) LIMITED CIN: L18109MH2010PLC209302 Authorised Cap: Rs. 50,000,000/Subscribed Cap: Rs. 33,900,000/Paid up Cap: Rs. 33,900,000/Regd. Off: 50, Kewal Industrial Estate, Senapat

Bapat Marg, Lowe Parel (West), Mumbai-400013 Email: investor tail (Wanggroup.com Website: www.thomasscott.org Corp. Off: 405-406, Kewal Industrial Estate, Senapal Bapat Marg, Lower Parel (West), Mumbai- 400 013 NOTICE

NOTICE is hereby given that, pursuant to Regulation 29 read with Regulation 47 o SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, that the 03/2020-21 Meeting of Board of Directors of the Company is scheduled to be held or Thursday, 12th November, 2020 at 02.00 p.m. at the Corporate Office of the Company situated at "405-406 Kewal Industria Estate, Senapati Bapat Marg, Lower Pare West), Mumbai- 400 013" to consider an approve the Un-audited Financial Result or the quarter and half year ended 30th

September, 2020. The said Notice may be accessed on th Company's Website at www.thomasscott.org and also on the Stock Exchange Website a ww.bseindia.com and www.nseindia.com

For Thomas Scott (India) Limited Rashi Bang Place : Mumbai

Date: 03/11/2020

Company Secretary

Date: 05/11/2020

Place: Mumbai

बेस्ट इस्टर्न हॉटेल्स लिमिटेड CIN:L99999MH1943PLC040199 **नोंदणीकृत कार्यालय:** ४०१, चार्टर्ड हाऊस, २९३/२९९, डॉ.सी.एच. स्ट्रीट, न्यु मरीन लाईन्स चर्चजवल मंबई-xnnnn२ हर :२२n1४,२९२

२२०७८१९१, ई–मेलःdvk@ushaascot.com वेबसाईटः www.ushaascot.com **सूचना** येथे सूचना देण्यात येत आहे की, सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम ४७(१)(अ) नुसार[ं]३ सप्टेंबर. २०२० रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरित कंपनीचे अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे व मान्यता देणे तसेच अध्यक्षांच्या अनुमतीने इतर प्रकरणे गकरिता गुरुवार, १२ नोव्हेंबर, २०२० रोजी कंपनीच्य संचालक मंडळाची सभा होणार आहे. पुढील तपशिलाक रिता वे ब लिंक पहा

www.ushaascot.com बेस्ट इस्टर्न हॉटेल्स लिमिटेडकरित दिलीप व्ही. कोठा दिनांक: 0४.११.२०२० ठिकाण: मुंबई सीएफओ व व्यवस्थापकीय संचालव

डीआयएन:000११०४३

BANG OVERSEAS LIMITED CIN: L51900MH1992PLC067013 Authorised Cap: Rs. 160,000,000/-Subscribed Cap: Rs. 135,600,000/-Paid up Cap: Rs. 135,600,000/-Regd. Off: 405-406, Kewal Industrial Estate, Senapati Bapat Marg, Lower Parel (West), Mumbai 400 013 mail: cs@banggroup.com

NOTICE NOTICE is hereby given that, pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, that the 3/2020-21 Meeting of Board of Directors o he Company is scheduled to be held or Thursday, 12th November, 2020 at 04.00 .m. at the Registered Office of the ompany situated at "405-406, Kewa Industrial Estate, Senapati Bapat Marc ower Parel (West), Mumbai- 400 013" t onsider and approve the Un-audite Financial Results for the quarter and hal

ear ended 30th September, 2020. he said Notice may be accessed on the Company's Website at www.banggroup.cor and also on the Stock Exchange Website a ww.bseindia.com and www.nseindia.com

For Bang Overseas Limited Date: 03/11/2020 Company Secretary

निविदा सूचना आनंद शिवालया कोहौसोलि., सीटीएस क्र.३१२०, न्यु लिंक रोड, आनंद

नगर, दहिसर (पुर्व), मुंबई-४०००६८. मोठी संरचनात्मक दरुस्ती, पॅच प्लास्टर प्लम्बिंग काम, टेरेस वॉटर प्रुफींग, रंग काम व संबंधित स्थापत्य कामाकरिता मोहोरबंद

बाबदर निविदा मागवित आहेत. कंत्राटदारास समान स्वरुपाचे कामाचा योग्य अनुभव असावा. निविदा आमचे प्रकल्प समुपदेशन कार्यालयातून दि.०५.११.२०२० ते दि.२७.११.२०२० पर्यंत स.११.०० ते सायं.५.०० दरम्यान प्राप्त करता येईल

(रविवार व्यतिरिक्त)

सोसायटी कार्यालयात सादर करण्याची

अंतिम तारीख २८.११.२०२० रोजी

सायं.६.००वा. पर्यंत. मे. कॉसमॉस कन्सल्टींग इंजिनियर्स बी विंग, फ्लॅट क्र.००१, अर्जन निवास, भट्ट लेन, पोईसर बस आगाराच्या जवळ,

कांदिवली (पश्चिम), मुंबई-४०००६७. दुर.क्र.:०२२-२८६८५२७८ निविदा शुल्क: रु.४,०००/-(जीएसटी समाविष्ट) ठिकाण: मुंबई दिनांक:०५.११.२०२०

CREST

दिनांक: ०५.११.२०२०

नरिमन पॉईंट, मुंबई-४०००२१.

वेबसाईट:www.crest.co.in, ई-मेल:secretarial@crest.co.in दूर.:०२२-४३३४७०००, फॅक्स:०२२-४३३४७००२ सूचना सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्यूलेशन्स २०१५ च्या नियम ४७ सहवाचिता नियम २९ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३०

सप्टेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीँ व अर्धवर्षाकेरिता कंपनीचे अलेखापरिक्षात वित्तीय निष्कर्ष (एकमेव व एकत्रित) विचारात घेणे, मान्यता देणे व नोंद पटावर घेणे याकरिता **बुधवार, ११ नोव्हेंबर, २०२० रोजी** कंपनीच्या संचालक मंडळाची सभा होणार आहे.

क्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेंड (एनएसई) www.nseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे

ठिकाणः मुंबई नमिता बापना

 \gg **MAHA**TRANSCO e-Tender Notice

MSETCL invites digitally signed online bids for following tender through E-tender process of MSETCL in two bid system from registered contractors, agencies on Mahatransco SRM E-Tendering website

mtp.//simetender.manatransco.infolfollowing works.										
Sr. No.				Due date & Time (Hrs) for submission & opening of Tender						
1	Tender No. MS Rfx No. 70000	LDC/CELDK/ T 17705	-0920/01							
	Name of Work: Annual maintenance service contract of FBSM software for period of two years at MSLDC, Airoli, Navi Mumbai (on-site).			Download of Tender Documents Date: From 05.11-2020 to 11.11.2020 23:59 Hrs.						
	Estimated Cost (Rs)	EMD (Rs)	Tender Fee (Rs)	Closing Date (Submission)	Tender (Technical) Opening date	Commercial opening date				
	64.45 lakhs	64,447/-	Rs. 500/- (+ GST as	11.11.2020	12.11.2020 (If Possible)	13.11.2020 (If Possible)				

applicable)

1. Relevant portions of the Tender which the bidders have to fill online would be available on aforesaid website. The Bidders should submit their bids online, well in advance within aforesaid date & time. The scanned copy of EMD receipt and Tender Fee receipt should be submitted online along with the Bid.

MSETCL will not be responsible for non-submission of bid due to any website related problems. Note:- All eligible interested contractors are mandated to get enrolled on SRM E-Tendering portal (http://srmetender.mahatransco.in).

Sd/-

^{रोजच वाचा} मुंबई लक्षदीप **FORBES & COMPANY LIMITED** CIN: L17110MH1919PLC000628

Regd. Office: Forbes' Building, Charanjit Rai Marg, Fort, Mumbai 400 001. Tel: +91 22 61358900 Fax: +91 22 61358901 Website: www.forbes.co.in Email: investor.relations@forbes.co.in

NOTICE Notice is hereby given that pursuant to Regulation 29 read with Regulation 47 (1) of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements). Regulations, 2015 that a meeting of the Board of Directors of the Company will be held on Friday, November 13, 2020, inter-alia to consider and approve Unaudited Standalone and Consolidated Financial Results of the Company for the uarter ended September 30, 2020 alongwith Limited Review Report by Statutor uditors of the Company.

Notice of intimation of Board Meeting is also available on the website of the Company www.forbes.co.in and the website of BSE Limited, www.bseindia.com

For Forbes & Company Limite

Pankai Khatta

Place: Mumbai Date: November 4, 2020 Head Legal & Company Secretary

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that the share certificate No(s) 31058 & 31059 for 200 shares bearing distinctive No(s) (1) 4882601 to 4882700 (100), (2) 4882701 to 4882800 (100). standing in the name(s) of Shilpa Mounlin Mehta and Moulin Kantilal Mehta in the books of M/S Axte Industries Ltd. has/have been lost/misplaced/ destroyed and the advertiser has/hav applied to the company for issue of duplicate share certificate(s) in lieu thereof. Any person(s) who has/have Claim(s) on the said shares should lodge such claim(s) with the Company's Registrars and Transfer Agents viz. Link Intime India Pvt. Ltd, 1 Floor, 308, aldhara Complex, Off Old Padra Road, Vasana Road,Vadodara,Gujarat,390015 Phone No. 0265 - 2250241/3249857 Fax No. 0265 - 2250246 within 15 days from the date of this notice failing which the Company will proceed to issue duplicate share certificate(s) is

> Name(s) of the shareholder(s) Shilpa Mounlin Mehta .1/T Moulin Kantilal Mehta

परिशिष्ट क्र.१६ (उपविधी क्र.३५ अन्वये) नोटीस

(अपावचा क्र.३५ अन्वय)
नोटीस
शिव गणेश सहकारी गृहनिर्माण संस्था मर्या., इमारत नें.१९, सदिनका क्र.२०१ एमएमआरडीए कॉलनी, जोति.लिंक रोड, पवर्ड, मुंबई-४०००७२ या संस्थेचे सभासद असलेले सदिनका क्र.२०१, धारण करणारे के. बारीया
ति.लिंक रोड, पवर्ड, मुंबई-४०००७२ या संस्थेचे सभासद असलेले सदिनका क्र.२०१, धारण करणारे के. बारीया
तिडा काला, यांचे दिनांक: २२.०२.२०१९ रोजी निथम इसले. त्यानी नामनिदेशन केलेले आहे. संस्था या
नोटीशीट्वारे संस्थेच्या भांडवलात / मालमत्तेत असलेले मयत सभासदाचे भाग व हितसंबंध हस्तांतिरत करण्यासंबंधी मयत सभासदाचे वारसदार श्री. सुधिर रामचंद्र जाथ्य (बहिणीचा मुलगा), यानी संस्थेकडे
सदिनका हस्तातिरत करण्याकरीता अर्ज दाखल केलेला आहे. तेव्हा कायदेशिर वारसदार किंवा अन्य मागणिदार
/ हरकतदार यांच्याकङुन हककमागण्या / व हरकती मागविण्यात येत आहेत. ही नोटीस प्रसिध्द झाल्याच्या
तारखेणसुन १५ दिवसात त्यानी आपल्या मागण्याचा व हरकतीच्या आवश्यक त्या कागवपत्राच्या प्रती व अन्य
पुरावे संस्थेकडे सादर करावेत. जर, वर नमुद केलेल्या मुद्दानिष्ये कोणाही व्यक्ती कहन हकक मागण्या निव हरकती सादर झाल्या नाहित तर, मयत सभासदाचे संस्थेच्या अघववातील / मालमत्तेतील भाग व हित संबध
वरील मागणीदार यांचे नावे हस्तांतरणाबाबत संस्थेच्या उपविधीनुसार कार्यवाही करण्याची संस्थेच्या पाविका हरकती अल्यावर तथाबाबत संस्थेच्या उपविधीनुसार
राहील. जर अशा कोणत्याही हकक मागण्या /किंवा हरकती अल्यावर तथाबाबत संस्थेच्या उपविधीनुसार
कार्यवाही करण्यात येईल.याची नोंद व उपविधीची प्रत मागणीदारास / हरकतदारास पाहण्यासाठी संस्थेच्या
कार्यालयात सचिव यांचेकडे कार्यालयीन वेळेत नोटीस दिल्याच्या तारखेपासुन नोटीसीची मुदत संपण्याच्या
तारखेपर्यंत उपलब्ध राहील.

आपले नम शिव गणेश सह. गृह.संस्था मर्या. सहि/

डीआयएन:०२३३८८६४

कंपनी सचिव

कर्नावती फायनान्स लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: ७०५, पाम स्प्रिंग सेंटर, क्रोमाच्या वर, न्यू इन्फिनीटी मॉलजवळ, र्लिक रोड, मालाड (प.), मुंबई-४०००६४. फोन: ९१-२२-२८८०९१११, सीआयएन: एल६५९१०एमएच१९८४पीएलसी०३४७२४ ई-मेल:info@karnavatifinancelimited.com, वेबसाईट:www.karnavatifinancelimited.com

बोर्ड मिटींगची सूचना सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम ४७ सहवाचिता नियम २९ नुसार येथे सूचना देण्यात येत[ँ] आहे की, सेबी लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या नेयम ३३ नुसार ३० सप्टेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीकरिता कंपनीचे भलेखापरिक्षाित वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे, मान्यता देणे व नोंद पटावर घेणे पाकरिता कंपनीचे **कॉर्पोरेट कार्यालय: व्र**ज इमारत, ५वा मजला, हॉटेल प्रेसिडेन्ट प्रमोर, भुमी प्रेस जवळ, लिमडा लेन, जामनगर-३६१००१ येथे <mark>गुरुवार, १२ नोव्हेंबर</mark>,

२०२० रोजी द.२.३०वा. कंपनीच्या संचालक मंडळाची सभा होणार आहे. सेबी (एलओर्डीआर) रेग्युलेशन्स २०१५ चे अधिनियम ४७ नुसार सदर सूचन कंपनीच्या www.karnavatifinancelimited.com वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या जसे बीएसई लिमिटेड (**www.bseindia.com**) वेबसाईटवर उपलब्ध

कर्नावती फायनान्स लिमिटेडकरिता सही/-जय मोरझारीया ठिकाण : मुंबई व्यवस्थापकीय संचालव

आहे.

क्रेस्ट व्हेन्चर्स लिमिटेड नोंदणीकृत कार्यालय: १९१, मेकर चेंबर्स ४,

सीआयएन: एल९९९९९एमएच१९८२पीएलसी१०२६९७

सदर सूचना कंपनीच्या <u>www.crest.co.in</u> वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या अर्थात मुंबई स्टॉक एक्सचेंज (बीएसई) <u>www.bseindia.com</u> व नॅशनल स्टॉक

> क्रेस्ट व्हेन्चर्स लिमिटेडकरित सही/

दिनांक: ०४ नोव्हेंबर, २०२०

Date Extension

Contact Person: S.K.Pakhide Additional Executive Engineer (EA), State Load Dispatch Centre, Thane-Belapur Road. At & Post Airoli Navi Mumbai - 400708. Tel. no.022-27602007 / 8108800735 For further details visit our website http://mahatransco.in

The EMD amount and Tender fees as indicated above should be paid online only. The undersigned reserves the right to cancel the Tender at any time without assigning any reason

Chief Engineer (LD) M.S.L.D.C. Kalwa

ब्लूम इंडस्ट्रीज लिमिटेड

फॉर्म क्रमांक आयएनसी-२६ कंपन्यांचे नियमन (कंपनी) नियम, २०१४ चे अूनुसरण करणे। ानीएक्ट, २०१३च्या कलम १३च्या पोट-कलम (४) आणि कंपन्यांच्या (निगमन) नियम २०१४च्या नियम ३० च्या पोट-नियम (५) च्या कलम (अ) च्या बाबतीत.

एलसिड इन्व्हेस्टमेंटस् लिमिटेड

दुर.क्र.:६६६२५६०२, ६६६२५६०४, फॅक्स:०२२-६६६२५६०,

येथे सूचना देण्यात येत आहे की, ३० सप्टेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता

सूचना भारतीय प्रतिभती व विनिमय मंडळ (सची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ च्या विनियमन ४५

कंपनीची प्रतिभृतीतील व्यवहारांकरिताची टेडिंग विन्डो दि. ०१ ऑक्टोबर, २०२० पासन बंद करण्यात आली आहे व ती वित्तीय

गजेंद्र मेवारा

ठिकाण : मंबई

शरद कुमार गुप्त समग्र संचालक (डीआयएन: ००८४४२८९)